KERALA WATERWAYS & INFRASTRUCTURES LTD. (KWIL)

INVITATION OF CONSULTANTS

KWIL invites proposal from eligible Consultancy Organisations for the following assignment: Consultancy Services for obtaining Environmental & CRZ Clearances for the "Development of waterway between Neeleswaram and Chittari rivers." Last date for Submission o the Proposal: on or before 14th June, 2023 at 3:00 P.M. For details please loc on to www.cial.aero/www.keralawil.com MANAGING DIRECTOR

OSBI

Contact Centre Operations Deptt. (Corporate Centre) 1st Floor, "C" Wing, Mittal Tower, Nariman Point, Mumbai – 400021

Procurement of SIP Trunk for outbound contact centre services Corrigendum-1 dated 15.05.2023 can be accessed under Procurement News at Bank's website https://www.sbi.co.in and e-Procurement agency portal https://etender.sbi/SBI

Date: 15.05.2023

Deputy General Manager (Project Dhruva)

GUJARAT STATE FERTILIZERS & CHEMICALS LIMITED Fertilizernagar - 391 750, Vadodara, Gujarat, India.

CIN: L99999GJ1962PLC001121 • www.gsfclimited.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Meeting of Board of Directors of Gujarat State Fertilizers & Chemicals Limited is scheduled to be held on Thursday, the **25" May, 2023** inter-alia to consider : 1. Approving of the Audited Annual Accounts / Financial Results of the Company

for the Financial Year ended 31st March, 2023, and Recommendation of Dividend, if any, on the Equity Shares of the Company for the Financial Year 2022-23.

The notice is also available on Company's website www.gsfclimited.com and corporate announcement section of stock exchange's website www.nseindia.com and www.bseindia.com.

For Guiarat State Fertilizers & Chemicals Limited V D Nanavaty Place: Fertilizernagai ED (F) & CFO & Company Secretary Date: 28-04-2023

SCHEDULE II -FORM B PUBLIC ANNOUNCEMENT

cv and Bankruptcy Board of India

		ess) Regulations, 2016)
		F THE STAKEHOLDERS OF DCARBONS PVT. LTD.
SI.No	PARTICULARS	DETAILS
1	Name of Corporate Debtor	M/s. OREN HYDROCARBONS PVT. LTD.
2	Date of Incorporation of Corporate Debtor	20.7.1990
3	Authority under which Corporate Debtor is Incorporated/ Registered	The Registrar of Companies, Chennai
4	Corporate Identity Number (CIN) of Corporate Debtor	U73100TN1990PTC019419
5	Address of the Registered Office and Principal Office (if any) of Corporate Debtor	28/2 B Saravana Street, T. Nagar, Chennai - 600017
6	Date of closure of Insolvency Resolution Process	10.5.2023 (order uploaded on 13.5.2023)
7	Liquidation commencement date of Corporate Debtor	13.5.2023
8	Name and registration number of the insolvency professional acting as Liquidator	Radhakrishnan Dharmarajan Regn. No. IBBI/IPA-001/IP-P00508/2017-18/10909 AFA valid up to: Nov 30, 2023
9	Name / Address / E-mail of the Liquidator	C/o RDH Co., Flat No. 31, 59, 'Krishna', 1st Avenue, 100-Ft. Road, Ashok Nagar, Chennai 600083E-mail: rp.orenhydro@gmail.com
10	Address and E-mail to be used for	C/o RDH Co., Flat No. 31, 59, 'Krishna', 1st

11 Last Date For Submission Of Claims 14.6.2023 Notice is hereby given that the Hon'ble National Company Law Tribunal (NCLT), Chenna Bench has ordered the commencement of Liquidation of M/s. Oren Hydrocarbons Pvt td., vide its order dated 10.5,2023 (order uploaded on 13.5,2023). The stakeholders of M/s. Oren Hydrocarbons Pvt. Ltd., are hereby called upon to subnitheir claims with proof on or before 14.6.2023, to the Liquidator at the address mentione

correspondence with the Liquidator Avenue, 100-Ft, Road, Ashok Nagar,

Chennai 600083

E-mail: rp.orenhydro@gmail.com

gainst Item No. 10.

The Financial Creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit their claims with proof in-person, by post, or by electronic means. Submission of false or misleading proof of claim shall attract penalties.

Radhakrishnan Dharmarajar Liquidator for M/s. Oren Hydrocarbons Pvt. Ltd. Regn. No. IBBI/IPA-001/IP-P00508/2017-18/10909

Place: Chennai Date: 15.5.2023

CORRIGENDUM-1

Please refer RFP No: SBI: CCOD-OB-01/2023-24 dated 28.04.2023 fo Sd/-

Place: Mumbai

KESORAM

Regd. Office: 9/1 R. N. Mukheriee Road. Kolkata -700 001 CIN: L17119WB1919PLC003429 Phone: 033-2243 5453, 2242 9454, 2213 5121;

KESORAM INDUSTRIES LIMITED

Website: www.kesocorp.com; E-mail: corporate@kesoram.com PUBLIC NOTICE - 104th ANNUAL GENERAL MEETING

The 104th Annual General Meeting ('AGM') of Kesoram Industries Limited ('Company' will be held on Wednesday, 14th June, 2023 at 11.30 A.M. (IST) at Kala Mandir 48 Shakespeare Sarani, Kolkata - 700017 as well as through Video Conference ('**VC'**) / Othe Audio Visual Means ('OAVM'), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made there under, read with 'MCA & SEBI Circulars' Facility for VC/ OAVM is provided by National Securities Depository Limited ('NSDL') t transact the businesses as set out in the Notice convening the AGM

The e-copy of the Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2022-23 of the Company will be available on the website of the Company a www.kesocorp.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. Additionally the Notice of AGM will also be available on the relevant section of the websites of Stock Exchanges i.e., BSE limited ('BSE') & National Stock Exchange of India Limited ('NSE') a www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

Members can attend and participate in the AGM physically as well as through the VC/OAVM facility, the details of which will be provided by the Company in the Notice of the AGM. Members attending the meeting in person as well as through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companie Act. 2013.

The Notice of the AGM along with the Annual Report will be sent only electronical to those Members whose e-mail addresses are registered with the Company Registrar & Share Transfer Agent ('Registrar/RTA')/ Depository Participants ('DPs' Members holding shares in physical form as well as members who have not yet registere their e-mail addresses are requested to send an e-mail to the RTA viz. MCS Share Transfer Agent Ltd. at mcssta@rediffmail.com mentioning the Name of Member(s), Folio No along with the self-attested copy of PAN Card before 5:00 P.M. (IST) on Friday, 9th June 2023 to receive the Notice of AGM and Annual Report and to receive the login id and password for e-Voting. Members holding shares in demat form, are requested to update the same with their DPs. Company will not dispatch physical copy of Notice of 104th AGM along with Annual Report to the members in view of its green initiatives and the MC circulars. However the same shall be made available upon the request from the Member(s from case to case basis.

In terms of section 108 of the Companies Act, 2013, applicable Rules thereon an Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is providing the remote 6 Voting facility ('remote e-Voting') of NSDL to all its members to cast their votes on al resolutions set out in the Notice convening the AGM of the Company. The remote e-votin period begins from 9.00 A.M. (IST) on Saturday, 10" June, 2023 and ends at 5.00 P.M (IST) on Tuesday, 13" June, 2023. Additionally, the Company shall also provide the facilit of voting through Ballot Paper or e-Voting system during the meeting. Detailed procedur for remote e-voting before /during the AGM will be provided in the Notice of the AGM. Th Board of Directors has appointed Ms. Ritu Bajaj, (CP Registration No. 11933), Practising Company Secretary, as the Scrutinizer to enable the voting at venue of AGM and remote Voting processes to be conducted in a fair and transparent manner.

The Company is pleased to provide remote e-Voting facility ('remote e-Voting') of NSDL t all its members to cast their votes on all resolutions set out in the Notice of AGN Additionally, the Company shall also provide the facility of voting through Ballot Paper or e Voting system during the meeting. Detailed procedure for remote e-voting before/during the AGM will be provided in the Notice of the AGM

For Kesoram Industries Limited

Date : 15th May, 2023 Gautam Gangul **Company Secretary** K KOTHARI

Regd Off: "PAN PARAG HOUSE", 24/19, The Mall Kanpur - 208001 Ph: (0512)2312171 - 74 E-mail: rkgupta@kothariproducts.in http://www.kothariproducts.in

CIN: L16008UP1983PLC006254

NOTICE

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, NOTICE is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, the 23rd May, 2023, interalia, to consider, approve and take on record its Audited Financial Results (Standalone & Consolidated) for the quarter & year ended on 31st March, 2023 and Annual Accounts for the aforesaid year and to consider recommendation of Dividend, if any, for the aforesaid year.

The aforesaid notice can also be seen at the Company's Web-site at www.kothariproducts.in and also at the www.bseindia.com & www.nseindia.com

> for KOTHARI PRODUCTS LTD. (RAJ KUMAR GUPTA)

Date: 12th May, 2023 Place: Kanpur

CS & COMPLIANCE OFFICER

FOR THE ATTENTION OF THE SHAREHOLDERS OF:

ELITECON INTERNATIONAL LIMITED

Registered and Corporate Office: 152, Shivani Apartments, Plot No. 63, I.P. Extension, Patparganj, East Delhi, Delhi-110092 CIN: L16000DL1987PLC396234, Telephone No.: +91-9871761020

Website: https://eliteconinternational.com/; Email-ID: info@elitec This Corrigendum to the Placement Document dated May 03, 2023 ("Corrigendum") is being issued by Turnaround Corporate Advisors Private Limited, ("Book Running Lead Manager"), on behalf of M/s DUC Education Foundation ("Selling Promoter") in respect of the Offer For Sale, through QIP, of 1,87,400 (One Lakh Eighty-Sever Thousand Four Hundred only) Equity Shares (as defined below) at a price of Rs. 30 (Rupees Thirty Only) per Equity Share (the "Offer for Sale Price"), including a premium of Rs. 20 (Rupees Twenty Only) per Equity Share, aggregating to

This Corrigendum should be read in continuation of, and in conjunction with the Placement Document dated May 03, 2023.

approximately Rs. 56,22,000 (Rupees Fifty-Six Lakhs Twenty-Two Thousand Only)

The Board of Directors of Elitecon International Limited, has, in its meeting held on May 13 2023 decided to extend the period of the OFS.

In line with the above, the Offer for Sale will now close on May 25, 2023. The original and

Original Schedule Revised Schedule

 OFS Opening Date
 OFS Closing Date
 OFS Opening Date
 OFS Closing Date
 OFS Opening Date
 OFS Closing Date

 May 05, 2023
 May 15, 2023
 May 05, 2023
 May 25, 2023

ISSUED BY THE BOOK RUNNING LEAD MANAGER

SEBI Registration No.: MB/INM000012290



(the "Offer for Sale/OFS")

Turnaround Corporate Advisors Private Limited 714. Vishwadeep Building, Plot No. 4, District Centre Janakpuri, New Delhi- 110058 Tel: +91-11-45510390, 41395590 E-mail: info@tcagroup.in Website: www.tcagroup.in Contact Person: Mr. Heemadri Mukerjea

Date: May 13, 2023

NOTICE



f | SUNDARAM MUTUAL

RECORD DATE FOR INCOME DISTRIBUTION CUM CAPITAL WITHDRAWAL (IDCW)

NOTICE is hereby given that Sundaram Trustee Company Limited, the Trustee to Sundaram Mutual Fund, has declared Income Distribution cum capital withdrawal (IDCW) on the face value of ₹ 10/- under the following schemes:

Scheme Name	Plan - Option	Record Date#	Amount of IDCvv* (₹ per unit)	May 12, 2023 (₹)
Sundaram Aggressive Hybrid Fund	Regular Plan-Monthly-IDCW		0.250	25.3217
Sundaram Aggressive Hybrid Fund	Direct Plan-Monthly-IDCW		0.350	37.3694
Sundaram Balanced Advantage Fund	Regular Plan-Monthly-IDCW Direct Plan-Monthly-IDCW	May 17, 2023	0.080 0.095	13.9297 16.4902

Or subsequent business day if the specified date is a non-business day. * Income Distribution will be done/IDCW will be paid, net of tax deducted at source, as applicable.

Pursuant to the payment of IDCW, the NAV of the scheme will fall to the extent of payout and statutory levy, if applicable. The IDCW payout will be to the extent of above mentioned IDCW per unit or to the extent of available distributable surplus, as on

the Record Date mentioned above, whichever is lower. Past performance may or may not be sustained in future. All unitholders under the IDCW Option of the above-mentioned schemes, whose name appears on the Register of Unitholders on the aforesaid Record Date, will be entitled to receive the IDCW. The above stated quantum of IDCW and the Record Date were approved by the Board of Directors of Sundaram Trustee Company Limited vide their circular resolution dated May 14, 2023. For Sundaram Asset Management Company Ltd

Place: Chennai R Aiith Kumar Secretary & Compliance Officer Date: May 15, 2023

For more information please contact: **Sundaram Asset Management Company Ltd** (Investment Manager to Sundaram Mutual Fund)

CIN: U93090TN1996PLC034615

Corporate Office: 1st & 2nd Floor, Sundaram Towers, 46, Whites Road, Rovapettah, Chennai-14. Contact No. (India) 1860 425 7237, (NRI) +91 40 2345 2215

Fax: +91 44 2841 8108. www.sundarammutual.com No. 21, Patullos Road, Chennai 600 002. Regd. Office:

Mutual fund investments are subject to market risks, please read all scheme related documents carefully before investing. Returns are not assured or guaranteed.

ADC India Communications Ltd.

CIN: L32209KA1988PLC009313

Regd. Office: No.10C, 2nd Phase, 1st Main, Peenya Industrial Area, Bangalore – 560058 Tel:+91 80 28396102/28396291 Email: support@adckcl.com Website: www.adckcl.com

NOTICE

Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and **Protection Fund**

Notice is hereby given that, pursuant to the provisions of the Companies Act. 2013 ("the Act") and the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), Dividend declared for the financial year 2015-16, which remained unclaimed for a period of seven years will be credited to the Investor Education and Protection Fund ("IEPF") on August 19, 2023. The corresponding shares on which dividends have not been claimed for seven consecutive years will also be transferred to the IEPF as per the procedure set out in the Rules.

In compliance with the Rules, individual notices are being sent to all the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF as per the aforesaid Rules. Full details of such shareholders are made available on the website of the Company at https://www.adckcl.com/in/en/aboutus/ investorrelations/unclaimed dividend.htm

In this connection, concerned shareholders may please note the following:

- (a) For shareholders holding shares in physical form: The Company would issue new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) for the purpose of transfer of shares to IEPF as per the Rules and upon such issue, original share certificate(s) registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. Details uploaded on the Company's website shall be deemed adequate notice in respect of issue of new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of dividend and shares to IEPF pursuant to the Rules.
- (b) For shareholders holding shares in electronic form: Their demat

account will be debited for the shares liable for transfer to IEPF. In case no valid claim is received from the concerned shareholders by August 10, 2023, the Company shall in compliance with the requirements set out in the said Rules, transfer the unclaimed dividend and corresponding shares to the IEPF by the due date, without any further notice. Shareholders may note that no claim shall lie against the Company in respect of the unclaimed dividend amount and equity shares transferred to the IEPF pursuant to the said Rules. It may be noted that concerned shareholders can claim the shares and dividend from IEPF Authority by making an application in the prescribed Form IEPF-5 online after obtaining Entitlement Letter from the Company

For any queries on the above matter, Shareholders may contact the Company's Registrar and Share Transfer Agents, KFin Technologies Limited, Unit: ADC India Communications Limited, Selenium Building, Tower-B, Plot No.31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad - 500 032. Tel: +91 40 67162222, Email ID: einward.ris@kfintech.com.

For ADC India Communications Ltd

Place: Bangalore R.Ganesh Date: May 15, 2023 Company Secretary

SONATA SOFTWARE LIMITED

CIN: L72200MH1994PLC082110 Registered Office: 208. T.V. Industrial Estate, S.K. Ahire Marg. Worli, Mumbai - 400 030

is subject to the approval of the shareholders in the ensuing Annual General Meeting of the Company.

Corporate Office: 1/4, A.P.S Trust Building, Bull Temple Road, SONATA SOFTWARE N.R. Colony, Bangalore - 560 004.



EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH 2023

(₹ in lakhs)

	Standalone					Consolidated					
Particulars	Quarter ended 31-03-2023	Quarter ended 31-12-2022	Quarter ended 31-03-2022	Year ended 31-03-2023	Year ended 31-03-2022	Quarter ended 31-03-2023	Quarter ended 31-12-2022	Quarter ended 31-03-2022	Year ended 31-03-2023	Year ended 31-03-2022	
	(Refer Note 3)	(Unaudited)	(Refer Note 3)	(Audited)	(Audited)	(Refer Note 3)	(Unaudited)	(Refer Note 3)	(Audited)	(Audited)	
Total income from operations	23,198	23,317	19,437	92,086	75,814	191,350	226,078	146,363	744,912	555,337	
Net profit / (loss) for the period before tax	4,500	7,523	4,110	26,417	28,023	15,048	15,534	13,583	59,728	50,036	
Net profit / (loss) for the period after tax attributable to:											
Owners of the parent	3,500	6,469	3,163	22,037	23,519	11,377	11,766	10,090	45,190	37,643	
Total Comprehensive Income for the period (Comprising of profit / (loss) for the period after tax and other comprehensive income after tax) attributable to:											
Owners of the parent	3,581	6,222	2,662	20,715	22,892	10,807	12,109	10,049	42,676	38,043	
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the audited Balance Sheet	53,973	56,136	56,136	53,973	56,136	128,678	108,881	108,881	128,678	108,881	
Paid up Equity Share Capital (Face value ₹ 1/- each)	1,387	1,387	1,039	1,387	1,039	1,387	1,387	1,039	1,387	1,039	
Earnings per equity share (of ₹ 1/- each)											
Basic :	2.48	4.67	2.28	15.89	16.97	8.20	8.48	7.28	32.58	27.17	
Diluted :	2.52	4.67	2.28	15.89	16.96	8.20	8.48	7.28	32.58	27.15	

New Jersey, USA

May 13, 2023

Notes: 1. The above is an extract of standalone and consolidated financials results prepared in accordance with Ind AS for the quarter and year ended March 31, 2023.

2. The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly and year ended financial results are available on the Stock Exchange websites 'www.bseindia.com' and

www.nseindia.com' and on Company's website at 'www.sonata-software.com'. 3. The figures for the quarter ended March 31, 2023 and March 31, 2022, are balancing figures arrived based on audited results of the full financial year and published year to date unaudited figures for nine months ended December 31, 2022 and December 31, 2021 respectively. The statutory auditors have performed a limited review on the results

for the nine months ended December 31, 2022. The predessor auditor had performed a limited review on the results for the nine months ended December 31, 2021. 4. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on May 13, 2023.

5. The Board of Directors recommended a final dividend of ₹ 8.75 /- (875% on par value of ₹ 1/-) per equity share for the financial year ended March 31, 2023. The payment FOR AND ON BEHALF OF THE BOARD OF DIRECTORS

SAMIR DHIR

MANAGING DIRECTOR & CEO

जाहीर सूचना

संबंधितांस याद्वारे कळविण्यात येते की,

गाळा क्र. ३०, पहिला मजला, युनिटी मॉल प्रिमायसेस को- ऑप. सो. लि. (पूर्वीचे

दत्ताणी स्केअर'), स.नं. 255 A/255 B,

भाबोळा पापडी रोड, गाव सांडोर, वसई

(प.), ता. वसई, जि. पालघर हा दुकानाचा गाळा श्री. कल्पेश म. पटेल व श्रीमती दक्षा

कल्पेश पटेल यांचे मालकी व

कब्जेवहिवाटीचा आहे. सदर दुकानाचा

गाळा श्री. कल्पेश म. पटेल व श्रीमती दक्षा

कल्पेश पटेल यांचेकडून आमचे अशिलांनी

कायमस्वरूपी विकत घेण्याचे ठरविले

तरी सदर दुकानाच्या गाळ्यासंदर्भात

कोणाही व्यक्तीचा, बँकेचा वा कंपनीचा



प्रा. डॉ. राम

प्रा. डॉ. राम ताकवले एक द्रष्टा शिक्षणतज्ज्ञ, उत्तम शैक्षणिक प्रशासक आणि सामाजिक भान असलेले विज्ञान शिक्षक होते . त्यांनी तत्कालीन शासनाला मुक्त आणि दूरस्थ प्रणालीने शिक्षण देण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्याची गरेज आणि महत्त्व पटवून दिले. यासाठी आपल्या राज्यात मुक्त विद्यापीठ स्थापन करण्यांस भाग पाडले. त्यांच्या ध्येय आणि धौरणातून नाशिक इथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ १९८९ मध्ये स्थापन झाले. पारंपरिक शिक्षण व्यवस्थेत समाजातल्या सर्वच घटकांना सामावून घेणे कटीण असल्याने मुक्त आणि दूरस्थ शिक्षण पद्धर्तीने शिक्षणाची, ज्ञानाची गंगा घरोघरी पोहचवण्याची त्यांची संकल्पना मुक्त विद्यापीठाच्या रूपाने साकार झाली . या पद्धतीचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. देशात पाहिले मुक्त विद्यापीठ १९८२ मध्ये हैदराबादला स्थापन झाले. त्यानंतर १९८५ मध्ये दिल्लीत इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीट कार्यान्वित झाले. त्यांनी केलेल्या भरभक्कम पायाँभरणी मुक्त विद्यापीठाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. त्यांनी मुक्त विद्यापीठात अभिनव शैक्षणिक उपक्रम, तर राबवलेतचः; पण त्याच्या जोडीला अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमही सुरू केलेत. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या 'विशाखा' या काव्य संग्रहाच्या नावे नवोदित कवीला पुरस्कार, ज्येष्ट कथा लेखक बाबुराव बागुल गौरव कथा लेखन पुरस्कार हे दोन सन्मान सुरू केले. असे पुरस्कार देणारे यशवतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे राज्यातले पाहिले विद्यापीठ होय . शिवाय यशवंतराव चव्हाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन करणारे लोकसंवाद सत्र देखील सुरू केले. शिवाय कुसुमाग्रज यांच्याकडून विद्यापीट गीत लिहून घेतले. राष्ट्र सेवा दलांचे संस्कार लाभेंलेल्या ताकवले सराँचे राज्यातल्या शिक्षण संस्थाचालकांशी, विद्वान प्राध्यापकांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. यामूळेच मुक्त विद्यापीठ स्थापन झाल्यावर लगेचच राज्यातल्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थानी मुक्त विद्यापीठाची अभ्यास केंद्रे सुरू करून शिक्षणाच्या लोकशाहीकरणाच्या या चळवळीत योगदॉन दिले. याचे श्रेय ताकवले सरांचे. ताकवले सर मुक्त विद्यापीठाचे आधारस्तंभ होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! – प्रा . डॉ . प्रवीण घोडेस्वार

परभणीजवळ अपघातात पती-पत्नीचा मृत्यू

नांदेड: मेहुण्याच्या लग्नासाठी पुण्याहून नांदेडला निघालेल्या संगणक अभियंता आशिष अशोकराव वैद्य यांच्या कारला परभणी जवळ मोठा अपघात होऊन पतीपत्नीचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात त्यांचा सहा वर्षीय बालक जखमी झाला आहे. ही घटना परभणी तालुक्यातील भारस्वाडा टी-पॉइंटजवळ शनिवारी दुपारी घडली. त्यांच्या मुलावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. येत्या ३० मे रोजी आशिष वैद्य यांच्या मेव्हण्याचे लग्न होते. या लग्नासाठी ते नांदेडला येत होते. आशिष वैद्य हे त्यांच्या पत्नी प्रतिभा आशिष वैद्य (३३) व मुलगा सात्विक वैद्य (६) हे कारने पुणे येथून नांदेडकडे येत असताना शनिवारी परभणीपासून जावळच भारस्वाडाच्या पुढे कारवरील नियंत्रण सुटले. यामुळे कार ही लिंबाच्या झाडावर आदळली. यात हे दाम्पत्य मरण पावले. नांदेड येथील यशनगरी (फेस दोन) मधील रहिवाशी अशोकराव वैद्य (असर्जनकर) यांचे आशिष वैद्य हे जेष्ठ चिरंजीव व प्रतिभा ही सन होत.

जाहीर नोटीस

माझे अशील डॉ अनिल विनायक दामले आणि श्री सचिन विनायक दामले ,पत्ता- प्लॉट नंबर २०९ ड, दादर माटुंगा इस्टेट , सी एस नंबर १८८ सी /१०, माटुंगा विभाग, मुंबई शहर नोंदणी जिल्हा डॉ.आंबेडकर रोड, दादर, मुंबई-४०००१४ यांच्यावतीने नोटीस देत आहे की, प्लॉट नंबर २०९ ड, दादर माटुंगा इस्टेट , सी एस नंबर १८८ सी /१०, माटुंगा विभाग, मुंबई शहर नोंदणी जिल्हा डॉ.आंबेडकर रोड, दादर, मुंबई- ४०००१४ यांचा मेसर्स आविष्कार डेव्हतपर्स यांच्याशी दिनांक १८ ऑक्टोबर २०११ रोजी झालेला विकास करार रह करण्यात आलेला आहे . तसेच माझ्या आश्चिलातर्फे श्री विजय रमेश वैद्य, प्रो. मे. आविष्कार डेव्हलपर्स यांना सदर मालमत्तेबहल दिलेले मुखत्यारपत्र रह करण्यात आले आहे. तसेच श्री विजय रमेश वैद्य यांना सदर मालमत्तेबहल माझ्या आशिलाच्या वतीने कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्याचा अधिकार नाही. म्हणून कोणतीही व्यक्ती जर त्यांच्यासोबत मुखत्यारपत्राला अनुसरून कोणताही व्यवहार करत असेल तर त्यांनी तो स्वतःच्या जबाबदाठीत्र क्राते

डॉ अभिल विनायक दामले मुंबई. दिनांक १५ मे २०२३

सचिन ज.कदम वकील उच्च न्यायालय मुंबई १७/९१२६, अभ्युदय नगर, काळाचौंकी, मुंबई-४०००३३.

जाहीर सूचना

सुचना याद्वारे देण्यात येते कि, श्री. मनोज गांगजी गांगर हे दिनांक १८-०६-२००३ रोजीच्या विक्री विलेखाला अनसरून श्री गणेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. (सदर सोसायटी), डॉ. ए. बी. रोड, वरळी, मुंबई - ४०० ०२५ च्या इमारत क्र. २ मधील खोली क्र. ६७ (सदर खोली) त्यासह शेअर प्रमाणपत्र क्र. ६६ (सदर शेअर प्रमाणपत्र) अंतर्गत आनुषंगिक शेअर्सचे मालक आहेत जी खोली आणि शेअर्स येथे खालील लिखित परिशिष्टात अधिक तपशीलवारपणे वर्णिलेले आहेत, सदर श्री. मनोज गांगजी गांगर यांच्याकडून त्यांचा मूळ विक्री विलेख आणि शेअर प्रमाणपत्र हरवले आणि किंवा गहाळ झाले आहे आणि त्यांनी श्री गणेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीकडून प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र मिळावे यासाठी अर्ज केला आहे. कोणत्याही व्यक्तींना सदर खोली आणि शेअर प्रमाणपत्रच्या संदर्भात विक्री, अदलाबदल, भाडे, भाडेपट्टा, परवाना, गहाण, वारसा, भेट, धारणाधिकार, प्रभार, निर्वाह, सुविधाधिकार, ताबा किंवा अन्य कसेहीच्या मार्गे कोणताही हक, नामाधिकार, दावा किंवा हितसंबंध असल्यास तसे लिहीत स्वरूपात दस्तावोजी प्राव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना येथे खालील नमूद पत्त्यावर सदर तारखेपासून १५ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे. कसूर केल्यास, त्यांनी त्यांनी नमूद केलेल्या दस्तऐवजांच्या ताब्याच्या आधारावर कोणत्याही कारणास्तव असा दावा किंवा दावे सोडले आहेत असे मानले जाईल.

परिशिष्ट

मुंबई शहर आणि मुंबई उपनगराच्या नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील आणि मुंबई महानगरपालिकेच्या जी-साऊथ वार्डच्या मालकीचे वरील नमूद सोसायटी, डॉ. ए. बी. रोड, वरळी, मुंबईच्या दोन इमारती म्हणजेच इमारत क्र. १ आणि इमारत क्र. २ सह एकत्रित वरळी विभागाच्या सी. एस. क्र. १६० येथे स्थित शिवाजी नगर श्री गणेश को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. अशा ज्ञात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील इमारत क्र. २ येथे स्थित खोली क्र. ६७, मोजमापित २२० चौ. फूट चटई क्षेत्र. त्यासह क्र. ०३२६ ते ०३३० (दोन्ही एकत्रित) धारक प्रत्येकी रु. ५० च्या दर्शनी किंमतीचे पाच विभिन्न पूर्ण भरणा शेअर्स असलेले श्री गणेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. द्वारे जारी दिनांक ६ नोव्हेंबर, १९८४ रोजीचे शेअर प्रमाणपत्र क्र. ३३. सदर दिनांक १३ मे, २०२३.

> एसटीएस लिगल ऍड. पुष्पांजली अरोरा एन १७०३, गोदरेज द ट्रीज, फिरोजशाह नगर, हरियाली विक्रोळी पूर्व, मुंबई - ४०० ०७९

सही/-

नांदेडचे तापमान ४३.२

্য State Bank of India

एसएआरबी, ठाणे (११६९७) शाखा १ला मजला, केरोम प्लॉट क्र. ए-११२ सर्कल, रोड क्र. २२, वागळे इंडस्ट्रियल

इस्टेट, ठाणे (प)-४००६०४, **ईमेल आयडी** : sbi.11697@sbi.co.in

परंतु त्या न बजावता परत आल्या म्हणून सदर जाहीर सूचनेच्या मार्गाने याद्वारे तशा कर्जदारांना कळविण्यात येत आहे.

कर्जदार/हमीदाराचे नाव आणि पत्ता

१) जमनभारी प्रा. लि. ए) १४, नव नंदन इंडस्ट्रीअल इस्टेट, आशा नगर, मुलुंड

बी) क्र. ३१, नवनंदन इंडस्ट्रीअल प्रिमायसेस, साई धाम जवळ, आशा नगर

सी) ११०३, ए विंग, लोटस व्ह्यु हिल सीएचएस, व्हिस्परिंग मीडोज, बाळाराजेश्वर

२) श्री. यश महेश कटारिया, ११०३, ए विंग, लोटस व्ह्यु हिल सीएचएस,

३) श्रीम. चेतना महेश कटारिया, ए) ११०३, ए विंग, लोटस व्ह्यु हिल

सीएचएस, व्हिस्परिंग मीडोज, बाळाराजेश्वर रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई ४०००८०

बी) २९६, ४ था बी मेन, १६ वा क्रॉस, जे पी नगर, ४ फेस, बंगळुरु, कर्नाटका

४) श्री. अमित महेश कटारिया, ११०३, ए विंग, लोटस व्ह्यु हिल सीएचएस

५) श्री. महेश हरिदास कटारिया, ११०३, ए विंग, लोटस व्ह्य हिल सीएचएस

बी) २९६, ४ था बी मेन, १६ वा क्रॉस, जे पी नगर, ४ फेस, बंगळुरु, कर्नाटका

व्हिस्परिंग मीडोज, बाळाराजेश्वर रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई ४०००८०

व्हिस्परिंग मीडोज, बाळाराजेश्वर रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई ४०००८०

व्हिस्परिंग मीडोज, बाळाराजेश्वर रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई ४०००८०

एलबीएस रोड लगत, मुलुंड पश्चिम, मुंबई ४०००८०

पश्चिम, मुंबई ४०००८०

रोड, मुलंड पश्चिम, मुंबई ४०००८०

नांदेड: नांदेड जिल्ह्यात मागील २० ते वाढले आहेत. शनिवारी, २२ दिवसांपासून सतत वादळी वारा, गारपीट, अवकाळी पाऊस पडला. दरम्यान मागील दोन ते तीन दिवसांपासून उघडिप दिली आहे. त्यानंतर सतत पाच दिवस (बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार, रविवार) उन्हाचे चटके

रविवारी कमाल तापमान ४३.२ तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअसवर नोंदविले गेले आहे. अवकाळी पाऊस,

सचना यादारे देण्यात येते की, खालील कर्जदार/जमनभारी प्रा. लि. यांनी बँकेकडन त्यांनी घेतलेल्या कर्ज सुविधेची महल आणि व्याजाचा परतावा करण्यास

कसूर आणि कर्ज नॉन परफार्मिंग ॲसेट्स (एनपीए) म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यावर सिक्यूरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन

ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत सूचना त्यांना जारी करण्यात आल्या होत्या.

सूचनेच्या पर्यायी बजावणीकरिता पावले उचलण्यात येत आहेत. वरील कर्जदार आणि/किंवा त्यांचे हमीदार (प्रयोज्य तेथे) यांना सदर सूचना प्रसिद्धी

ारखेपासून ६० दिवसात थकबाकी रक्कम अदा करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे, कसूर केल्यास सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रॅक्शन ऑफ

कायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३ च्या पोट–कलम (४) अन्वये सदर सूचनेच्या ६० दिवसांच्या

ामाप्तीनंतर पुढील पावले उचलण्यात येतील.तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भातील ॲक्टच्या कलम १३ च्या उप–कलम (८) च्या

मिळकतीचा तपशील/

अंमलबजावणी करण्यायोग्य

तारण मत्तेचा पत्ता

फ्लॅट क्र. ११०३, ११ वा मजला.

ए विंग, इमा क्र. ए१, लोटस व्ह्य

हिल सीएचएस लि., व्हिस्परिंग

मीडोज सर्व्हें क्र. २५४ (भाग),

सीटी सर्व्हें क्र. २०/बी,

बाळराजेश्वर रोड, एलबीएस मार्ग

मलंड पश्चिम, मंबई ४०००८०

(१५.०५.२०१४ दिनांकीत दस्ता.

क्र. केआरएल-४-४१०७-२०१४

अन्वये कव्हर्ड, मोज. अंदाजे ७२३

चौ.फू. चटई क्षेत्र)



मागणी

१) मागणी सचना तारीख

२) एनपीए ची तारीख

३) थकबाकी रक्कम

१) सूचना दिनांकः

९.०५.२०२३

२) एनपीए तारिख

१९.०७.२०२१

थकीत रक्कम

३) मागणी सचनेरोजीस

१.८०.४८.९१६.००

(रुपये एक कोटी ऐंशी लाख

अट्ठेचाळीस हजार नऊशे सोळा

मात्र) ०८.०५.२०२३ रोजीस

अवकाळी पावसानंतर उन्हाचे चटके वाढले काळजी घेण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

गारपीट जिल्ह्याची पाठ सोडण्यास तयार नव्हता, अशी परिस्थिती मागील काही दिवस होती. त्यातच मध्येच ढगाव वातावरण पडत असल्याने यंदा उन्हाळा कमी पावसाळा

जास्त अनुभवास आला. मेमध्ये सर्वाधिक उष्णतेचे चटके बसतात. मागील आठवडा सोडला तर दोन ते तीन दिवसांपासन उन्हाचे चटके वाढण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, शनिवारी कमाल तापमान ४३.२ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले.

कि प्रकारितीय स्टेट बैंक जीवन सेवा एनेक्स बिल्डिंग, १ला मजला, एलआवसी कॉम्पलेक्स वान्तिय सिर्ट जीवन सेवा एनेक्स बिल्डिंग, १ला मजला, एलआवसी कॉम्पलेक्स नानावटी हॉस्पिटल जवळ, एस.व्ही.रोड, सांताक्रुझ पश्चिम, मुंबई-४०००५४. दूर.: ०२२-२६२६२३००

रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ आणि कलम १३ ारकन्द्रप्रवान आफ फायना।च्याज्या असदय् अन्य एन्कायम् आफ सिक्युस्य इटस्ट अक्ट, रण्यर आण कराम २१ (२२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्कोर्समेंट) रूस्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्यये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०५.०९.२०२२ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. दिनकर कसये (कर्ज खाते क्र. ३०१२१४५५२३) यास सूचनेतील एकूण नमूद रक्कम रु. १,०८,२८९.७५/- (रुपये एक लाख आठ हजार दोनशे एकोणनव्वद आणि पैसे **पंच्याहत्तर मात्र)** अधिक व्याज आणि प्रभारची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितत

..... रकमेची परतफेड करण्यास कर्जदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे खाली वर्णन करण्यात आलेल्य ., मेळकतीचा **सांकेतिक कब्जा** सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सिक्युरीटी (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्य नियम ८ अन्वये **११ मे. २०२३** रोजी घेतला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडियास, रक्कम रु. १,०८,२८९.७५/-आणि त्यावरील व्याज व अन्य प्रभार या राकमेसाठी भाराअधीन राहील. तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टचे कलम १३(८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले

स्थावर मिळकतींचे वर्णन

फ्लॅट क्र. बी/४०४, तळमजला, सिता लक्ष्मी सीएचएसएल, सर्व्हे क्र. ८०, हिस्सा क्र. ९(भाग), पाखाडी नाका, प्रितम अपार्टमेंट समोर, खारेगाव, कळवा (पश्चिम), जि. ठाणे ४००६०५ च्या समाविष्टीत मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग दिनांक : ११.०५.२०२३

विक्री, गहाण, दान, दावा, बक्षीस, कुळ, अदलाबदल, विश्वस्त, वारसा किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार वा हितसंबंध असल्यास ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आत लेखी व योग्य अशा सर्व कागदपत्रांसह/पुराव्यांसह खालील पत्त्यावर कळवावे. अन्यथा कोणाचीही हरकत नाही व असल्यास ती सोडून देण्यात आली आहे असे समजून पुढील व्यवहार पूर्ण करण्यात येईल याची नोंद घ्यावी

खरेदीदाराचे वकील ॲड. रुपेश के. वैद्य

भालचंद्र सदन, वैद्य आळी, उमादेवी मंदिराच्यामागे, उमराळे, नालासोपारा (पश्चिम), ता. वसई, जि. पालघर-

∆ayas

आवास फायनान्शियर्स लिमिटेड

(पूर्वी एयु हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अशी ज्ञात) (सीआयएन : एल६५९२२आरजे२०११पीएलसीओ३४२९७ नोंदणी आणि कॉर्पो कार्यालय : २०१-२०२, २ रा मजला, साऊथ इंड स्क्रेअर, मानसरोवर इंडस्ट्रियल एरिया, जयपूर-३०२०२०.

सिक्युरिटायझेन ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

कर्ज खाते एनपीए बनल्यामळे प्राधिकत अधिकाऱ्यांनी (प्र.अ.) सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्य क्लम १३(२) अन्वये कोष्टकात दिल्यानुसार कर्जदारांना ६० दिवसांची मागणी सूचना जारी केलेली आहे. सदर सूचनेनुसार जर कर्जदारांनी ६० दिवसात संपूर्ण रक्कम जमा केली नाही तर खाल दिल्यानुसार तारणांचा लिलाव करून रक्कम वसूल करण्यात येईल. कर्जदार/हमीदार यांना पाठविलेल्या मागणी सूचनेची बजावणी झाली नाही, मागणी सूचनेची प्रत खाली दिल्यानुसार तारण मत्तेव . सुध्दा चिटकविण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही कर्जदार यांना ६० दिवसांत पुढील व्याज आणि वसुली खर्चासह संपूर्ण कर्ज रक्कम जमा करण्यासाठी कळविण्यात येत आहे, अन्यथा प्रा. उ सदरह अधिनियमाच्या कलम १३(४) आणि १४ च्या तरतदीन्वये खाली दिल्यानसार तारण मत्तेचा कब्जा घेण्यास मक्त राहतील

कर्जदाराचे नाव	कलम १३(२) अन्वये मागणी सूचनेची तारीख आणि रक्कम	गहाण मिळकतीचे वर्णन
सौ. प्रविण सुखदेव जगताप, सौ. राजश्री प्रविण जगताप (खाते क्र.) एलएनबीएलपी०१४१६–१७००३३०७०	१२ मे २०२३ रु. ७६१९८८/ – ११ मे २०२३	फ्लॅट क्र. २०८, २रामजला, साई कुटीर इमारत, हाऊस क्र ४७९ वलावली, पीओ नावाडे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड, मुंबई शहर, महाराष्ट्र. मोजमापित ४०० ची.फू.
ठेकाणः जयपूर दिनांक: १५.०५.२०२	3	प्राधिकृत अधिकारी आवास फायनान्शियर्स लिमिटेड

NEOGEN CHEMICALS LTD.

ठिकाण : ठाणे

रतदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधन घेतले जात आहे.

NEOGEN CHEMICALS LIMITED

प्राधिकृत अधिकारी

स्टेट बँक ऑफ इंडिया करीता

Regd. Office: Office No. 1002, 10th Floor, Dev Corpora Bldg, Opp. Cadbury Co, Pokhran Road No. 2, Khopat, Thane - 400601 CIN: L24200MH1989PLC050919; Tel No.: +91 22 2549 7300; Email: investor@neogenchem.com; Website: www.neogenchem.com

Extract of Standalone and Consolidated Audited Financial Results for the Quarter and year ended March 31, 2023 (₹ in Crores)

								•		,	(< in Crores)
SR.	PARTICULARS	E		CONSOLIDATED							
NO.		For the Quarter Ended For the year ender			year ended	For	the Quarter I	For the year ended			
		31-March-23	31- Dec- 22	31-March-22	31-March-2023	31- March 2022	31-March-23	31-Dec- 22	31-March-22	31-March-2023	31- March 2022
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
I	Total Income	205.69	187.65	157.76	690.81	488.59	205.65	187.65	157.65	690.63	488.32
H	Total Expenses	184.96	166.91	138.99	619.70	431.43	184.96	166.91	138.99	619.70	431.43
III	Share of Profit	-	-	-	-	-	0.02	(0.02)	0.08	0.10	0.18
I۷	Profit/(loss) before taxes (I-II+III)	20.73	20.74	18.77	71.11	57.16	20.71	20.72	18.74	71.03	57.07
v	Income Tax										
	Current Tax	3.53	3.85	2.83	12.76	9.87	3.53	3.85	2.83	12.76	9.87
	2. Deferred Tax	2.87	2.18	0.27	8.30	2.57	2.87	2.18	0.27	8.30	2.57
VI	Profit for the period (IV-V)	14.33	14.71	15.67	50.05	44.72	14.31	14.69	15.64	49.97	44.63
VII	Total Other comprehensive (expense)/income, net of tax	0.43	(0.03)	(0.30)	0.28	(0.28)	0.43	(0.03)	(0.30)	0.28	(0.28)
VIII	Total comprehensive income for the period (VI+VII)	14.76	14.68	15.37	50.33	44.44	14.74	14.66	15.34	50.25	44.35
IX	Paid up equity Share Capital										
	(Face Value per share of ₹ 10/- each)	24.94	24.94	24.94	24.94	24.94	24.94	24.94	24.94	24.94	24.94
X	Other Equity				457.67	414.38				457.58	414.30
X	Earnings Per Share ₹ Basic & Diluted (*Not Annualised)	5.76*	5.89*	5.50*	20.07	18.74	5.74*	5.89*	5.50*	20.03	18.70

- The above audited financial results of the Company for the quarter and financial year ended March 31, 2023 have been prepared in accordance with the IND AS, as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on May 13, 2023. The Statutory Auditors have expressed an unmodified audit opinion on these results.
- The Board of Directors of the company at its meeting held on May 13, 2023, has recommended a final dividend of Rs. 3per equity share on the paid-up equity share capital of the company for the F.Y.
- The Board of Directors of the Company had in its meeting held on February 11, 2023 approved the incorporation of a Wholly Owned Subsidiary (WOS) and accordingly the WOS named "Neogen Ionics Limited" was incorporated on March 29, 2023. There was no financial transaction executed by the WOS upto March 31,2023.
- acquisition of 4,69,26,000 (100%) Equity Shares of a face value of ₹ 10 each, of BuLi Chemicals India Private Limited ("BuLi Chem") from Livent USA Corporation (formerly known as FMC Lithium USA Corporation) and Livent Corporation (formerly known as FMC Lithium USA Holding Corporation) ("Selling Shareholders"), subject to the terms of Share Purchase Agreement dated March 4, 2023 ("SPA"). Accordingly, the Company had acquired 100% Equity Shares of BuLiChem from Selling

Shareholders pursuant to the terms of SPA ("Acquisition"). Pursuant to the said Acquisition, BuLi Chem has become a Wholly Owned Subsidiary of the Company with effect from May 3, 2023.

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the results for the quarter and financial year ended March 31, 2023 are available at the Company's website at www.neogenchem.com and Stock Exchange's website at www.nseindia.com and www.bseindia.com
- 6. Previous period / year's figures have been regrouped/rearranged wherever necessary to make them
- The figures for the quarter ended March 31, 2023 and March 31, 2022, are arrived at as difference between the audited figures in respect of the full financial year and the unaudited figures up to nine months of the relevant financial year which were subjected to limited review.
- 8. The company is in the business of manufacturing of specialty chemicals and accordingly has one

For and on behalf of the Board of Directors of Neogen Chemicals Limited Dr. Harin Kanani Managing Director DIN: 05136947



SONATA SOFTWARE LIMITED CIN: L72200MH1994PLC082110 Registered Office: 208, T.V. Industrial Estate, S.K. Ahire Marg, Worli, Mumbai - 400 030. Corporate Office: 1/4, A.P.S Trust Building, Bull Temple Road,

SONATA SOFTWARE N.R. Colony, Bangalore - 560 004.

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH 2023

Place: Thane, India

Date : 13th May, 2023

(₹ in lakhs)

										(III lakiis)		
	Standalone					Consolidated						
Particulars	Quarter ended 31-03-2023	Quarter ended 31-12-2022	Quarter ended 31-03-2022	Year ended 31-03-2023	Year ended 31-03-2022	Quarter ended 31-03-2023	Quarter ended 31-12-2022	Quarter ended 31-03-2022	Year ended 31-03-2023	Year ended 31-03-2022		
	(Refer Note 3)	(Unaudited)	(Refer Note 3)	(Audited)	(Audited)	(Refer Note 3)	(Unaudited)	(Refer Note 3)	(Audited)	(Audited)		
Total income from operations	23,198	23,317	19,437	92,086	75,814	191,350	226,078	146,363	744,912	555,337		
Net profit / (loss) for the period before tax	4,500	7,523	4,110	26,417	28,023	15,048	15,534	13,583	59,728	50,036		
Net profit / (loss) for the period after tax attributable to:												
Owners of the parent	3,500	6,469	3,163	22,037	23,519	11,377	11,766	10,090	45,190	37,643		
Total Comprehensive Income for the period (Comprising of profit / (loss) for the period after tax and other comprehensive income after tax) attributable to:												
Owners of the parent	3,581	6,222	2,662	20,715	22,892	10,807	12,109	10,049	42,676	38,043		
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the audited Balance Sheet		56,136	56,136	53,973	56,136	128,678	108,881	108,881	128,678	108,881		
Paid up Equity Share Capital (Face value ₹ 1/- each)	1,387	1,387	1,039	1,387	1,039	1,387	1,387	1,039	1,387	1,039		
Earnings per equity share (of ₹ 1/- each)												
Basic :	2.48	4.67	2.28	15.89	16.97	8.20	8.48	7.28	32.58	27.17		
Diluted :	2.52	4.67	2.28	15.89	16.96	8.20	8.48	7.28	32.58	27.15		
Notes:												

1. The above is an extract of standalone and consolidated financials results prepared in accordance with Ind AS for the quarter and year ended March 31, 2023.

- 2. The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly and year ended financial results are available on the Stock Exchange websites 'www.bseindia.com' and 'www.nseindia.com' and on Company's website at 'www.sonata-software.com'.
- 3. The figures for the quarter ended March 31, 2023 and March 31, 2022, are balancing figures arrived based on audited results of the full financial year and published year to date unaudited figures for nine months ended December 31, 2022 and December 31, 2021 respectively. The statutory auditors have performed a limited review on the results for the nine months ended December 31, 2022. The predessor auditor had performed a limited review on the results for the nine months ended December 31, 2021.
- 4. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on May 13, 2023.
- 5. The Board of Directors recommended a final dividend of ₹ 8.75 /- (875% on par value of ₹ 1/-) per equity share for the financial year ended March 31, 2023. The payment is subject to the approval of the shareholders in the ensuing Annual General Meeting of the Company.

FOR AND ON BEHALF OF THE BOARD OF DIRECTORS

SAMIR DHIR MANAGING DIRECTOR & CEO

New Jersey, USA May 13, 2023